

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: सफाई-२०१४/प्र.क्र.०७/महामंडळे

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २६ फेब्रुवारी, २०१४

वाचा —

१) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक, सफाई-२०११/
प्र.क्र.३२७/ विधयो-२, दि.२१ ऑक्टोबर, २०११

शासन परिपत्रक —

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना उपरोक्त दि.२१ऑक्टोबर,२०११ च्या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. तथापि,त्यानुसार कार्यवाही करतांना नियुक्ती प्राधिका-यांना अडचणी येत असल्याचे तसेच वारसा हक्काची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यास अनुसरून पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

- १) उपरोक्त शासन परिपत्रक दि.२१ऑक्टोबर,२०११ मधील (१) (अ) ६ मध्ये " वरील १ ते ५ येथील कोणीही वारस उपलब्ध नसल्यास अथवा सदर वारसांपैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास संबंधीत सफाई कामगाराचा सांभाळ करण्याची लेखी हमी घेणारी कोणीही नामनिर्देशित व्यक्ती " अशी सुधारणा याद्वारे करण्यात येत आहे.
- २) सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या प्रकरणी कार्यवाही होवून नियुक्ती मिळण्यापूर्वी संबंधीत सफाई कामगारास वारस/नामनिर्देशनामध्ये बदल करावयाचा असल्यास त्या कामगारास वारस/नामनिर्देशनामध्ये बदल करण्याचा अधिकार राहील.
- ३) सफाई कामगाराच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधितास वारसाहक्कानुसार नियुक्ती मिळण्यापूर्वी सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा हक्कामध्ये बाधा येणार नाही. तसेच त्या कामगाराने

मृत्यूपूर्वी दिलेले संमतीपत्र ग्राह्य राहिल आणि त्यानुसार त्याच्या वारसास/नामनिर्देशित व्यक्तीस नियुक्ती देण्यात येईल.

- ४) शासकीय/निमशासकीय कार्यालये, अनुदानित संस्था इ.मध्ये सन १९७५ पासून लाड-पागे समितीच्या शिफारशीच्या अंतर्गत वारसा हक्काच्या नियुक्तीची कार्यवाही सुरु असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये (दि.२१ ऑक्टोबर, २०११ पूर्वीच्या) अर्ज करण्याची मुदत लागू राहणार नाही. मात्र नविन प्रकरणांना वारसा हक्काच्या नियुक्तीकरीता अर्ज करण्याची मुदत शासन परिपत्रक दि.२१ ऑक्टोबर, २०११ नुसार सफाई कर्मचारी दिवंगत किंवा सेवानिवृत्त किंवा विकलांग झाल्याच्या दिनांकापासून १ वर्षाची राहिल. याबाबत असेही स्पष्ट करण्यात येते की, वारसा हक्काबाबत त्या कामगारास व त्याच्या कुटुंबास सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहिल. तसेच नियतव्योमानानुसार निवृत्त/स्वेच्छानिवृत्त, मयत, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या सफाई कामगाराच्या कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन आदेशात वारसा हक्काबाबतच्या तरतुदी स्पष्टपणे नमुद कराव्यात. जेणेकरून कोणत्याही सफाई कामगाराचा वारस माहिती अभावी वारसा हक्कापासून वंचित राहणार नाही.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२२६१७५९०८६९२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र. पां. लुबाळ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

४. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई
६. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन विभाग
७. महालेखापाल-महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर
८. महालेखापाल-महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञता) मुंबई/नागपूर
९. अधिदान व लेखाधिकारी,मुंबई
१०. सर्व विभागीय आयुक्त
११. सर्व जिल्हाधिकारी
१२. संचालक,नगरपालिका प्रशासन,वरळी,मुंबई
१३. सर्व मा.आयुक्त,महानगरपालिका
१४. मुख्याधिकारी,सर्व नगरपालिका/परिषद
१५. आयुक्त,समाजकल्याण,महाराष्ट्र राज्य,पुणे
१६. आयुक्त,अपंग संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे
१७. संचालक,विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण, पुणे.
१८. सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१९. सर्व प्रादेशिक उपायुक्त,समाजकल्याण
२०. सर्व सहायक आयुक्त,समाजकल्याण
२१. सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषदा
२२. व्यवस्थापकीय संचालक,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.मुंबई
२३. व्यवस्थापकीय संचालक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,मुंबई
२४. व्यवस्थापकीय संचालक,संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,मुंबई
२५. व्यवस्थापकीय संचालक,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,मुंबई
२६. व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,मुंबई
२७. व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ,मुंबई
२८. महासंचालक,माहिती व जनसंपर्क संचालनालय,मुंबई

२९. सर्व सहसचिव/उपसचिव/अवरसचिव/कक्ष अधिकारी, सा.न्या.व वि.स.विभाग,मंत्रालय,मुंबई
३०. निवडनस्ती,का-महामंडळे